

BHAGYASHREE LEASING AND FINANCE LIMITED

KUMAR CAPITAL, 1ST FLOOR, 2413, EAST STREET, CAMP, PUNE -411001, TEL: 26350660, 30528888, FAX:91-20-26353365

CIN: L65910PN1994PLC138655

4th June 2018

Ref.No. BLFL/2018-19

To,

The Secretary,
BSE Limited
Pheroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400001

Scrip Code: 511698

Dear Sir,

Subject: Compliance under Regulation 33 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 33 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Audited financial results for the quarter and year ended ~~31.03.2018~~ were approved by the Board of Directors at their Meeting held on ~~30th May 2018~~ and published in "Financial Express" and "LokSatta" (Vernacular) on ~~01.06.2018~~. The copy of newspaper publication, which appeared in above mentioned newspapers are being enclosed for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,

For Bhagyashree Leasing and Finance Limited



Rajas Jain
Director & CEO
DIN: 00037599

End: As above

BHAGYASHREE LEASING AND FINANCE LIMITED

CIN: L65910PN1994PLC138655

Regd. Office: 2413, East Street, 1st Floor, Kumar Capital, Camp, Pune 411 001

Extract of Audited Standalone Results for the Quarter/Year Ended 31st March 2018 (Rs. In Lacs)

Particulars	Quarter Ended 31.03.2018 (Audited)	Quarter Ended 31.12.2017 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2017 Corresponding 3 Months Ended in PY 31.03.2017 (Audited)	Year Ended 31.03.2018 for current period (Audited)	Year Ended 31.03.2017 for previous year (Audited)
Total income from operations (Net)	-	-	-	-	-
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	-	-	-	-	-
Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	-8.79	-8.47	-0.86	-21.36	-5.02
Equity Share Capital	350.01	350.01	350.01	350.01	350.01
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-50.99	-29.62	-29.62	-50.99	-29.62
Earnings Per Share (before extraordinary items)	-0.25	-0.24	-0.02	-0.61	-0.14
Basic:	-0.25	-0.24	-0.02	-0.61	-0.14
Diluted:	-0.25	-0.24	-0.02	-0.61	-0.14
Earnings Per Share (after extraordinary items)	-0.25	-0.24	-0.02	-0.61	-0.14
Basic:	-0.25	-0.24	-0.02	-0.61	-0.14

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com). The Auditors have expressed an unqualified report on the limited review on the financial results for the quarter ended December 31, 2018.

For and on behalf of the Board of Directors
Of Bhagyashree Leasing and Finance Limited
Sd/-
Rajas Jain
Director & CEO

Place : Pune

Date : 30.05.2018



173/174,3rd Floor, Sejal Encasa, S.V.Road , Kandivali (West) , Mumbai- 400067 .CIN - L26100MH1998PLC117437, Tel.no-91-22-28665100

Email - compliance@sejalglass.co.in, Website-www.sejalglass.co.in

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2018

Rs in Lacs

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated				
		Quarter Ended 31/03/2018 (Audited)	Year Ended 31/03/2018 (Audited)	Quarter Ended 31/03/2017 (Audited) AS PER IND AS	Year Ended 31/03/2017 (Audited) AS PER IND AS	Quarter Ended 31/03/2018 (Audited)	Year Ended 31/03/2018 (Audited)	Quarter ended 31/03/2017 (Audited)	Year Ended 31/03/2017 (Audited)
1	Total Income from operations	328.48	985.54	41.71	530.28	328.48	985.54	41.71	530.28
2	Net Profit/(Loss) for the period (before tax Exceptional and Extraordinary items)	(837.27)	(747.47)	(3,540.35)	(4,668.64)	(837.27)	(747.47)	(3,540.35)	(4,668.64)
3	Net Profit/(Loss) for the period before tax and after Exceptional and Extraordinary items	(837.27)	(747.47)	(3,540.35)	(4,668.64)	(837.27)	(747.47)	(3,540.35)	(4,668.64)
4	Net Profit/(Loss) for the period after tax and after Exceptional and Extraordinary items	(837.27)	(747.47)	(3,540.35)	(4,668.64)	(837.27)	(747.47)	(3,540.35)	(4,668.64)
5	Paid-up Equity share capital (Face Value Rs 10/- per share)	3,355.00	3,355.00	3,355.00	3,355.00	3,355.00	3,355.00	3,355.00	3,355.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance sheet	(15,387.57)	(15,387.57)	(14,683.20)	(14,683.20)	(15,437.57)	(15,437.57)	(14,733.18)	(14,733.18)
7	Earnings per share after tax and Extraordinary and/or Exceptional items (Face value of Rs 10/-each)								
	Basic & Diluted EPS (in Rs.)	(2.50)	(2.23)	(10.55)	(13.92)	(2.50)	(2.23)	(10.55)	(13.92)

Notes:

- 1 The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing & Disclosure requirements) Regulations, 2015. The Full Format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange websites .www.nseindia.com, www.bseindia.com and company website www.sejalglass.co.in
- 2 The Above Financial Results for the Year Ended 31.03.2018 were reviewed and recommended by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 30th May, 2018. The above results have been audited by the statutory auditors of the company .
- 3 The audited financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices to the extent applicable. Consequently, financial results for quarter ended 31 March 2017 have been aligned to comply with Ind AS requirements to make them comparable with current period.
- 4 The lenders have classified the company as NPA in their books & however the company on conservative basis has provided for interest on borrowings in respect of such borrowings under provision for contingencies except for Edelweiss Asset Reconstruction Company (EARC) in respect of which Interest Provision has not been made as there is a proposal to file to NCLT.
- 5 The Company operates 2 segments viz. Processing Division and Retail Trading Division
- 6 The reconciliation of net profit or loss for the quarter and Year ended reported in accordance with Indian GAAP to Profit in accordance with Ind AS is given below :

Particulars	Standalone		Consolidated	
	Year Ended March 31, 2017	Year Ended March 31, 2018	Year Ended March 31, 2017	Year Ended March 31, 2018
Net Profit/(Loss) as per previous GAAP (Indian GAAP)	(6,725.40)	(4,727.80)	(6,557.11)	(6,623.25)
Add/(Less) : Adjustment in statement of profit and loss on account of revaluation of Activated Stock Option of Credit and Lease Commitment as per Ind AS	(1.07)	(1.07)	(1.07)	(1.07)
Add/(Less) : Adjustment in statement of profit and loss on account of revaluation of Depreciation as per Ind AS	(56.00)	(56.00)	(56.00)	(56.00)
Net Profit/(Loss) as per Ind AS			9.00	9.00
	(4,668.64)	(4,668.64)	(3,540.35)	(3,540.35)
			(837.27)	(837.27)

6. Figures for the quarter ended 31 March 2018 represents the including amounts between audited amounts for the full financial year and the published year to date amounts up to third quarter of the respective financial year which were subjected to limited review by the statutory auditors of the Company.

7. Correspond to the introduction of Goods and Services Tax (GST) with effect from 01 July 2017 , CGST, VAT etc. have been submitted into GST. In accordance with India 10 on Revenue and other duty, taxes like GST and VAT etc. are not part of revenue. Accordingly, the figure for the period upto June 2017 are not fully comparable to those thereafter.

8. Figures for the previous period/quarter have been rearranged / re-organized wherever necessary, to conform with the figure for the current year quarter.

For and on behalf of the Board of Directors of
Sejal Glass Ltd.
Sd/-
Anil S. Gade
Chairman and Managing Director
DIN : 00102020

Place : Mumbai

Dated : 30th May 2018

AEGIS LOGISTICS LIMITED

CIN: U63000GU2004PLC020102

Regd. Office: 603, Shyamji, G.D.C., Chhat Road, Yerawada, 411 006, Dist.Vidarbha, Gujarat.

Corp. Office: 1002, Tower B, Pardeshi Business Park, G. K. Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013.

Tel: +91 22 9000 3009 • Fax: +91 22 9000 3777 • E-mail: aegis@agisindia.com • Website: www.agisindia.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2018

(\$ in Lakhs)

SIC No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2018 (UNAUDITED)	31.12.2017 (UNAUDITED)	31.03.2017 (UNAUDITED)	31.03.2018 (AUDITED)
1	Total Income from operations (net)	125182	144208	126760	473086
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5687	6923	4259	22482
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5458	5844	3233	21381
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4825	5354	2883	19781
5	Total Comprehensive Income for the period (Compre. Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	8419	6385	3233	21383
6	Equity Share Capital	3340	3340	3340	3340

RMZ Infotech Private Limited



Corporate Identity Number (CIN): U01119KA2003PTC041807

Registered Office: 'The Millenia', Tower B, Level 12 - 14, 1&2,

Murphy Road, Ulsoor, Bangalore - 560 008, India

Ph: +91(80) 4000 4000, Fax: +91(80) 4000 4100, Email: gen@rmzcorp.com / corpsec@rmzcorp.comWebsite: www.rmzcorp.com

Statement of Standalone Financial Results for the half year ended and year ended on 31 March 2018

Amount in INR Million

<tbl_r cells="8" ix="5" maxcspan="1" maxrspan="1" usedcols

